



SONATA SOFTWARE LIMITED

20th July, 2018

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Mumbai
Kind Attn: Manager, Listing Department
Email Id: neaps@nse.co.in
Stock Code - SONATSOFTW

BSE Limited
P.J. Towers, Dalal Street
Mumbai
Kind Attn: Manager, Listing Department
Email Id: listing.centre@bseindia.com
Stock Code - 532221

Dear Sir/Madam,

SUB: Notice of 23rd Annual General Meeting and Remote e-voting information

In continuation to our letter dated 19th July, 2018 with regard to Notice of 23rd Annual General Meeting, please find attached the copy of newspaper publications confirming completion of dispatch of Notice and Annual Report to the eligible shareholders.

The newspaper publications are also made available on our website www.sonata-software.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully
For **Sonata Software Limited**

Kundan K. Lal
Company Secretary and Compliance Officer

PRECISION CAMSHAFTS LIMITED
 CIN: L24231PN1992PLC067126
 Regd. Office - E-102/103, M I D C, Akkalkot Road, Solapur-6
 Tel : 9168646531 / 37 Fax No.: (+ 91 217) 2357645
 Email : - cs@pcindia.in Website : www.pcindia.in

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29, read with Regulation 47 and other applicable Regulations of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **Monday, 13th August, 2018**, inter-alia, to consider and approve the unaudited Financial Results for the quarter ended on 30th June 2018.

This intimation is also available on the website of the Company at www.pcindia.in and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

By order of the Board of Directors
For Precision Camshafts Limited

Mahesh Kulkarni
 Company Secretary & Compliance Officer

Place: Solapur
Date: 19th July, 2018

MERCK LIMITED
 CIN: L99999MH1967PLC013726
Registered Office: Godrej One, 8th Floor, Eastern Express Highway, Pirojshanagar, Vikhroli East Mumbai - 400079
 Fax: 91 22 62109999 | Ph: 91 22 62109000
Website: www.merck.co.in
Email ID: CorpSec@merckgroup.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 07, 2018 inter-alia, to consider and approve the unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2018.

The information contained in this notice is also available on the website of the Company at www.merck.co.in and on the websites of the stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Merck Limited
 Place: Mumbai Vikas R. Gupta
 Date: July 19, 2018 General Counsel & Company Secretary

पुणे महानगरपालिका
निविदा प्रक्रिया कक्ष
निविदा जाहिरात-नवीन कामे

विक्री कालावधी दिनांक :- १९/०७/२०१८ ते ०९/०८/२०१८ दुपारी २.३० पर्यंत
 स्विकृती दिनांक :- २०/०७/२०१८ ते ०७/०८/२०१८ दुपारी २.३० पर्यंत

जाहिरात क्र. ३/२७३ दि. १८/०७/२०१८
 तांत्रिक निविदा उघडणे प्रक्रिया दिनांक : ०७/०८/२०१८ दु. ३.००

निविदा क्र.	खात्याचे नाव	कामाचे नाव	निविदा संच किंमत रु.	अंदाजित पूर्वांगणित रक्कम रु.	बयाणा रक्कम रु.	कामाची मुदत
३७-२०१८	आरोग्य विभाग	कार्यालयच्या नियंत्रणाखालील पुणे पेट, कोंढवा, स.नं. ४, साठ्ठे विहार रोड, कोंढवा, पुणे-४० येथील स्के. फूट २५२.९७ चौ. मी. क्षेत्रफळावर अन्न, अन्नपदार्थ, पाणी सुयोज वॉटर यांच्या तपासणीची सुविधा असलेली सुसज्ज प्रयोगशाळा (योग्य ते इन्फ्राम्स्ट्रक्चर तसेच मशिनरी सहित) तसेच यामुळे NABL Accreditation प्राप्त झालेली प्रयोगशाळा १० वर्षांच्या कालावधीसाठी लिन्ह अँड लायसन्स कराराने देण्याबाबत. (मना रजिस्ट्रेशन अट शिथिल आहे.)	१७,८७९.००	बी २ पद्धत	७,५०,०००.००	१० वर्षे

अ) पुणे म.न.पा.ची वरील कामे ही अनुभवी/म.न.पा. मान्यताप्राप्त/शासन मान्यताप्राप्त टेकदारकडून (कामासाठीच्या पूर्वापत्रात अटी टेंडर सेटमध्ये नमूद केल्यानुसार) करून घ्याव्याची आहेत. ब) सदर कामाबाबत निविदा अटी/शर्ती इ. बाबतचा सर्व तपशील निविदा संचामध्ये नमूद केला असून, सदर कामांचे निविदा संच www.punecorporation.org व www.pmtenders.abcprocure.com या वेबसाइटवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. निविदा संचाची विक्री व स्विकृती सदर वेबसाइटवरून फक्त ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असून, सर्व निविदा दोन पाकीट पद्धतीने मागविण्यात येत आहेत. क) निविदा विक्रीच्या शेवटच्या दिवशी निविदा संच प्राप्त न झाल्यास व स्विकृतीच्या शेवटच्या दिवशी ऑनलाईन सादरीकरण न झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी टेंडरदाराची राहिल. ड) ऑनलाईन निविदा प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती/प्रशिक्षण, टेंडर सेल विभाग पुणे म.न.पा. येथे मिळेल. इ) कार्यालयीन आदेश क्र. अतिमआ(वि.)/३२ दिनांक २२/०४/२०१६ नुसार बयाणा रक्कम ई.सी.एस./आर.टी.जी.एस./एन.ई.एफ.टी. सुविधेमार्फतच स्विकारणेत येणार आहे.

सही/
 (योगेंद्र सोनवणे)
 उपअभियंता (टेंडर सेल)
 पुणे महानगरपालिका

Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd.
 (Multistate Scheduled Bank)

Symbolic Possession Notice
 (For Immovable Property)

R.O. & H.O.: "Arvindbhai Maniar Nagarik Sevalay", 150th Ring Road, Nr. Raiya Circle, Rajkot. Ph. 2555555

Whereas
 The undersigned being the authorized officer of Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., H.O. Rajkot under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 Section 13(2) and in exercise of powers conferred under the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 15/07/2014 by Regd. A.D. Post calling upon the borrower M/s. **Deluxe Trading Co. (Prop:-Shah Kishorbhai Khetshibhai)** to repay the amount mentioned in the notice being **Rs.5,31,18,579=83 (Rupees Five Crore Thirty One Lakh Eighteen Thousand Five Hundred Seventy Nine And Paise Eighty Three Only)** with due interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice. The above borrower and Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to them and the public in general that the undersigned has taken **Symbolic possession** of the property described herein below on **17th day of July of the year 2018** in exercise of powers conferred on him under section 13(4) of SARFAESI ACT-2002, read with rule 8(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 for recovery of the secured debts of Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd. The above borrower and Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., Rajkot for an amount outstanding as on 30/6/2018 **Rs.3,43,35,887=83 (Rupees Three Crore Fourty Three Lakh Thirty five Thousand Eight Hundred eighty seven & paise eight three Only)** and interest thereon due from 01/07/2018.

Description of Immovable Property

ALL THAT PIECE AND PARCEL of 138/150, Building Known as "DELUXE HOUSE", situated at **Dadiset Agyary Lane, 2nd Fanaswadi, Division Bhuleshwar, Mumbai-400002**, having B.M.C. Assessment No.C-4196 and 4790/134-148-150, Plot area adms.Approx.418-90 Sq.Meter,(Approx.501-00 Sq.Yards), in the Old Survey No.351 and New Survey No.319 and Cadastral Survey No.2016 of Bhuleshwar Division, in the Registration Sub-District of Mumbai and bounded as under acquired vide **Regd. Sale Deed No.3591 Dated 03/11/1995** in the Name of **Shri Khetshi Meghji Shah** and bounded by as under:-
 North : Property of Pandurang Sakham Barve.
 South : Dadiset Agyary Lane.
 East : Fanaswadi 2nd Lane.
 West : Partly the Property of Benabai W/o Ganpatrai

DI. 19/07/2018, Rajkot. **Authorized Officer, Rajkot Nagarik Sahakari Bank Ltd., H.O., Recovery Dept., Rajkot.**

MSD FULFORD (INDIA) LIMITED
 (A Subsidiary of Merck & Co., Inc., Kenilworth, N.J., U.S.A.)
 CIN: U99999MH1948PLC006199
Regd. Office: 8th Floor, Platina, Plot No. C-59, G-Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 098
 Tel: 022-6789 8888, Fax: 022-67898889
 Email micompliance@merck.com
 Website: www.fulfordindia.com

NOTICE

Notice is hereby given to the shareholders of Fulford (India) Limited ("the Company") pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules").

As per the existing provisions of the Companies Act 2013, the unpaid/unclaimed dividend for the financial year 2010 was transferred to the Investors Education & Protection Fund (IEPF) in June 2018 since a period of seven years had elapsed after the said dividend was declared, paid and remained unclaimed.

Pursuant to the provisions of the Rules, all shares in respect of which dividend has remained unpaid or unclaimed for seven consecutive years or more, from the financial year 2010 onwards shall be credited to the Demat Account of the IEPF Authority ("IEPF Account") by following the due process as under:

i) In case of shares held in Demat mode - by transferring the shares directly to the IEPF Account through the DPs of the shareholders concerned;

ii) In case of shares held in physical mode - by issuance of a new duplicate share certificate in lieu of original share certificate(s) and then transferring the same to the IEPF Account after converting into Demat through depository;

Shareholders who have not claimed their dividends from the financial year 2010 onwards can write to or contact our Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Pvt. Ltd., C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400 083, Tel No.: (022) 49196270, email: iepf@linkintime.com for further details and making a valid claim for the unpaid dividends.

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose dividend is liable to be transferred to IEPF Account under the Rules. The Company has uploaded details of such shareholders and shares due for transfer to the IEPF Account on its website www.fulfordindia.com to enable the shareholders to verify the details of such unpaid/unclaimed dividend and the shares liable to be transferred to IEPF Account. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by July 23, 2018, the Company shall with a view to complying with the requirements set out in the Rules, transfer the above said shares to IEPF Account at the appropriate date as per procedure stipulated in the Rules.

It may be noted that the shares transferred to the IEPF Account including all benefits accruing on such shares, if any, can be claimed from the IEPF Authority by following the procedure prescribed under the Rules.

For Fulford (India) Limited
Vivek Vasudev Kamath
Managing Director
DIN: 06606777

Date: 20.07.2018
Place: Mumbai

J&K Bank
 Serving To Empower

IAPM Department
 1st Floor, National Business Centre
 Bandra Kurla Complex,
 Bandra (E) Mumbai - 400051
 Phone :- 022-26384120, 022-26566297

Tender Cum Auction Sale Notice

Sale Notice under Rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the Rules) under the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 (the Act).

Sealed tender on the prescribed tender document is invited from the interested parties for purchase of the immovable property/ secured asset mentioned in column '4' belonging to the person mentioned in column '3'. The possession of the supra immovable property/ secured asset had been taken over by the Authorised Officer of the Jammu and Kashmir Bank Ltd. (hereinafter referred to as the Bank) pursuant to demand notice issued under Section 13 (2) of the Act and the said immovable property/ secured asset is in possession of the Bank, which the Bank intends to sell under the provisions of the Act read with the Rules there under, for the recovery of secured debts mentioned in column '5'.

The sale shall be carried out by inviting tenders from public and the Authorized Officer may, at his discretion, conduct auction (inter-se bidding) among the eligible tenderers on the date of opening of tenders. The sale of immovable property/secured asset is on 'as is where is, as is what is, whatever is there is and without recourse' basis. Arrears, if any, payable towards electricity dues, water dues, tax arrears of whatsoever nature etc. are to be paid by successful tenderer in respect of the said immovable property/secured asset. To the best of the knowledge of Authorized Officer, no other encumbrance exists on the property however; the intending tenderer should make their own independent inquiries regarding the encumbrances. The Bank/ Authorised Officer shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues.

The tender document can be obtained from our Business Unit at 55- Noor Mahal CHS Ltd, M. A. Road, Mumbai -400003, Maharashtra, India (hereinafter referred to as Business Unit M. A. Road). The tenders can be submitted at the said Business Unit by or before 21.08.2018 up to 3:00 p.m. Tenders shall be opened by Authorized Officer at 4.00 PM on 21.08.2018 at Business Unit M. A. Road. Intending purchasers who desire to take inspection of property/ secured asset can do the same by prior appointment with the Branch Head Business Unit M. A. Road on any working day between 10.30 a.m. to 4.30 p.m. by or before 20.08.2018. The detailed terms and conditions of sale are prescribed in the tender document available at J&K Bank, 55- Noor Mahal CHS Ltd, M.A.Road, Mumbai -400003, Maharashtra, India. [Ph. 022-23446861, 23464416, 66352686]

1	2	3	4	5	6	7
Sr. No.	Name of the Borrower	Name of the Mortgagor	Description of Property/Assets	Amount due as on 30.06.2018	Reserve Price (Below which property cannot be sold)	EMD To be deposited with the Tender document.
1	M/s Nidra Textiles Pvt. Ltd	Ms. Shreya K. Poddar D/O Mr. Krishna Murari Poddar	All that part and parcel of property consisting of Building No.-L-2, Ground Floor, S No 81/3, Paiki, S No 99 H No: 1/A-1, Paiki, Village Poganoo, Bhiwandi District Thane admeasuring 15000 sqft.	Rs. 4,56,41,562.95 as on 30/06/2018 together with further interest from 01/07/2018 along with costs, charges & expenses.	Rs. 3,78,00,000/- (Rupees Three Crore Seventy Eight Lac Only)	Rs. 3,78 Lac

The Authorized Officer reserves the right to reject any offer without assigning any reason. This publication is also 30 days notice to the borrower/mortgagor/guarantors of the above said loan account about holding of sale on above mentioned date/ place if the outstanding dues are not paid in full.

Ref: IAPMD/MUM/AS/18-Dated: 18.07.2018

Sd/-
 Authorised Officer

Syndicate Bank
 Fort Branch
 Syndicate Bank Building, 26/A, Sir P. M. Road, Fort, Mumbai - 400 001
 Contact Details: (AGM) 022 - 22626622 (GEN) 226216316 / 6359
 Fax: 22626619 Email: fortbr5000@gmail.com

SALE OF VEHICLES BY PUBLIC AUCTION

Sealed Tenders are invited for the sale of following vehicles on "as is where is basis".

Sr. No.	Name of the Borrower	Date, time and place of Auction Sale	Description of Vehicle	Registration No. & Date of Registration	Reserved Price	EMD
1.	M/s. Gold Star Tours & Travels Prop: Rashid A Khan	26/07/2018 11.00 a.m. at address as above	Maruti Wagon LXI	MH-01-BT-6330 21/08/2015	Rs. 1,70,000.00/-	Rs. 17,000.00/- by way of DD drawn in favour of Syndicate Bank Fort, Branch, Mumbai

Terms & Conditions:

- The intending bidders should send their bids in closed/sealed cover along with an EMD which is 10% of the Reserve Price mentioned above (refundable without any interest to unsuccessful bidders) by way of Demand Draft drawn in favour of Branch mentioned above. The EMD shall be liable for forfeiture without any prior notice if successful bidder fails to adhere to the terms of sale, time and commit any default in any manner. Such bid shall be submitted/sent so as to reach the undersigned on or before 25/07/2018 at 5.00 P.M.
- After opening the tenders, the intending bidders may be given an opportunity, at the discretion of the Branch Head, to have inter-se bidding among themselves to enhance the offer price.
- The tenders will be opened at 11.00 A.M. on 26/07/2018 in the Bank premises, in the presence of the attending public.
- The purchaser of the vehicle has to bear the cost/charges relating to transfer of vehicle in his name, taxes payable to the Transport Department, Vehicle Insurance and the like charges.
- The Branch Manager may cancel/postpone the sale and/or add/delete/change any of the terms at any time, without any further notice to the owner, bidder, public etc.
- For more particulars, Asst. General Manager, Syndicate Bank, Fort Branch may be contacted (Office No. 22626622, 222616316/6359) during office hours on or before 25/07/2018.

The vehicles are available for inspection at the following address between 8.00 A.M. to 5.00 P.M.
 Address of Godown: Synergy Consultants C/o M/s. Trinity Enterprises, Kalyan Phata, Plot No. 202, Opp. Mangal Mirai Petrol Pump, Dahisarwadi Pimpri Village, Dist: Thane, Land Mark: Near Vipul Lodge
 Contact Person: Mr. Gautam Bose, Contact No. 9967291116

The successful bidder should deposit the balance 90% of the bid amount (exclusive of EMD) within 10 days from the date of confirmation of the sale. In case of default, the entire amount deposited till then shall be forfeited.

Place: Mumbai Sd/-
 Date: 18/07/2018 Asst. General Manager

IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY COURT ROOM NO. 08
L. C. SUIT NO. 1575 OF 2018
Plaint: lodged on : 14 June 2018 **Plaint: admitted on : 28 June 2018**

ASHA LAKSHMIDAS GANDHI ...PLAINTIFF
V/S
ASHOK SAMBHAJI KAMBLE & ORS. ...DEFENDANTS

Addressed to:

1. ASHOK SAMBHAJI KAMBLE, Mehra Plot, Kamble Master Chawl, Chembur (W), Mumbai 400089.

GREETINGS; WHEREAS the above named Plaintiff has filed a Plaint in this Hon'ble Court against you the above named Defendants whereof the following is a concise statement, viz:-
 The Plaintiff prays that:

a) That this Hon'ble Court be pleased to declare that the Agreement arrived at between the Plaintiff and Defendant No. 1 in respect of the sale of the Suit Flat being Flat No.C-4 situated at Anjali Apartment, Vijayshree CHSL, Plot No. 40, Nath Pai Nagar, Opp. Vidya Bhavan School, Ghatkopar (East), Mumbai 400 077 is valid, subsisting and binding on Defendant No. 1;

b) that this Hon'ble Court be pleased to pass a decree and order directing Defendant No. 1 to execute all the necessary title deeds and to bring permissions from the office of the Collectorate in favour of Plaintiff with respect to the Suit Flat being Flat No.C-4 situated at Anjali Apartment, Vijayshree CHSL, Plot No. 40, Nath Pai Nagar, Opp. Vidya Bhavan School, Ghatkopar (East), Mumbai 400 077 and to complete the sale transaction in accordance with law in specific performance of the Agreement arrived at between the Plaintiff and Defendant No. 1; c) In the alternative to prayer clause (b) and in the event Defendant No. 1 fails to complete the sale and execute necessary title deeds, this Hon'ble Court be pleased to appoint an officer of this Hon'ble Court to execute and register necessary sale in favour of the Plaintiff in respect of the Suit Flat being Flat No.C-4 situated at Anjali Apartment, Vijayshree CHSL, Plot No. 40, Nath Pai Nagar, Opp. Vidya Bhavan School, Ghatkopar (East), Mumbai 400 077; d) that this Hon'ble Court be pleased to declare that the Plaintiff is in settled possession of the Suit Flat since July 2006 in part performance of the Agreement for sale of the Suit Flat with Defendant No. 1 and entitled to a declaration that she is the sole and absolute owner and that Defendant No. 1 does not have any right, title and interest with respect to the Suit Flat being Flat No.C-4 Anjali Apartment, Vijayshree CHSL, Plot No. 40, Nath Pai Nagar, Opp. Vidya Bhavan School, Ghatkopar (East), Mumbai 400 077 save and except to receive the balance consideration e) that this Hon'ble Court be pleased to direct Defendant No. 2 to accept the Plaintiff as member of the Society as per its bye-laws and under the provisions of the Maharashtra Co-operative Societies Act - 1960 and further to transfer share certificate and other membership requisites in favour of Plaintiff; f) that this Hon'ble Court be pleased to declare the Defendants, their agents, servants, officers, its representatives, nominees or any persons claiming under them have no right or authority in Law or otherwise to dispossess the Plaintiff and her family members from the Suit Flat being Flat No.C-4 Anjali Apartment, Vijayshree CHSL, Plot No. 40, Nath Pai Nagar, Opp. Vidya Bhavan School, Ghatkopar (East), Mumbai 400 077 without following due process of law; g) that this Hon'ble Court by an order and permanent injunction restrain the Defendants their agents, servants, officers, its representatives, nominees or any persons claiming by or under them from forcibly dispossessing or evicting and/or remove the Plaintiff and/or her family members without following due process of law; from the Suit Flat being Flat No.C-4 Anjali Apartment, Vijayshree CHSL, Plot No. 40, Nath Pai Nagar, Opp. Vidya Bhavan School, Ghatkopar (East), Mumbai 400 077; h) that this Hon'ble Court by an order and permanent injunction restrain Defendant Nos. 2 to 4 their agents, servants, officers, its representatives, nominees or any persons claiming by or under them from carrying out any structural alteration or demolishing or damaging the columns, pillars and load bearing walls of the Suit Building known as 'Anjali Apartment'; i) that pending the hearing and final disposal of the above Suit, this Hon'ble Court be pleased to direct Defendant No. 4 corporation to comply with the guidelines framed under the Judgment of the Hon'ble High Court dated 23 June 2014 in Writ Petition (L) No. 1135 of 2014 and protect rights of the Plaintiff as the occupant of the Suit Flat being Flat No. C - 4, Anjali Apartment, Vijayshree CHSL, Plot No. 40, Nath Pai Nagar, Opp. Vidya Bhavan School, Ghatkopar (East), Mumbai 400 077; j) that pending the hearing and final disposal of the above Suit, this Hon'ble Court be pleased to order and direct Defendant Nos. 2 and 3 to execute temporary/permanent alternate accommodation agreement in lieu of the Suit Flat and further to pay transit rent for alternate accommodation during the entire period of reconstruction and handover keys of the reconstructed flat to be allotted to the Plaintiff in lieu of the Suit Flat being Flat No. C - 4 Anjali Apartment, Vijayshree CHSL, Plot No. 40, Nath Pai Nagar, Opp. Vidya Bhavan School, Ghatkopar (East), Mumbai 400 077 along with all the requisite permissions and documents including the title deeds; k) that pending the hearing and final disposal of the suit, the Defendants their agents, servants, officers, representatives, nominees or any persons claiming by or under them be restrained by a temporary injunction from forcibly dispossessing or evicting and/or removing the Plaintiff and her family members without following due process of law from the Suit Flat being Flat No. C - 4, Anjali Apartment, Vijayshree CHSL, Plot No. 40, Nath Pai Nagar, Opp. Vidya Bhavan School, Ghatkopar (East), Mumbai 400 077; l) that pending the hearing and final disposal of the above Suit, this Hon'ble Court by an order and permanent injunction restrain the Defendants their agents, servants, officers, its representatives, nominees or any persons claiming by or under them from threatening or causing any kind of nuisance or harassment to the Plaintiff and her family members; m) that pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court may be pleased to appoint a Court Commissioner to visit and inspect the Suit Flat being Flat No. C - 4 and Suit Building known as 'Anjali Apartment', situated at Vijayshree CHSL, Plot No. 40, Nath Pai Nagar, Opp. Vidya Bhavan School, Ghatkopar (East), Mumbai 400 077; to ascertain the true and correct position and submit necessary report to this Hon'ble Court; n) ad-interim and interim reliefs in terms of prayer clauses (i) to (m) above be granted; o) cost of this Suit be provided for; p) for such other and further reliefs as in the nature and circumstances of the case may require.

You are hereby summoned to appear in this Hon'ble Court on the 23rd day of July 2018 at 11:00 AM, standard time in the forenoon/afternoon, in person or by an Advocate and able to answer all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the above named Plaintiff and as the day fixed for your appearance is appointed for the final disposal of the suit, you must produce all your witnesses on that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you or send your an Advocate any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiff's case or upon which you intend to rely in support of your case :- Given under my hand and the seal of this Hon'ble Court. Dated: this 16 day of July 2018

Sd/-
 KALPESH JOSHI ASSOCIATES
 Advocates for the Plaintiff
 Behramji Mansion, 4th Floor, Sir P M Road, Fort,
 Opp. Kashmir Emporium, Mumbai - 400 001.

SEAL

Sd/-
 For Registrar,
 City Civil Court at Bombay,
 Bombay.

This 16 day of July 2018

For Sonata Software Limited
 Kundan K Lal
 Company Secretary

SONATA SOFTWARE LIMITED
 CIN : L72200MH1994PLC082110
 Registered Office: 208, T V Industrial Estate, 2nd Floor, 5 K Ahire Marg, Worli, Mumbai - 400 030.
 Corporate Office: 1/4, APS Trust Building, Bull Temple Road, N. R. Colony, Bengaluru - 560 019.
 Tel: 91-80-67781999, Fax: 91-80-26610972.
 E-mail: info@sonata-software.com,
 website: www.sonata-software.com

NOTICE OF THE 23RD ANNUAL GENERAL MEETING (AGM) AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Twenty-Third AGM of the Members of the Company will be held on Monday, 13th August, 2018 at 4.00 P.M. at M.C.Ghia Hall, Bhogilal Hargovindas Building, 18/20, Kaikhushru Dubash Marg (Behind Prince of Wales Museum), Mumbai - 400 001 to transact business as set out in the Notice of AGM dated 3rd July, 2018. The Notice of the AGM along with proxy form, attendance slip, e-voting communication and Annual Report together with Audited Financial Statements (both Standalone and Consolidated) for the financial year ended 31st March, 2018 have been dispatched to all the Members at their registered address in the permitted mode and electronically to those Members who have registered their email address with the Company/Depository Participant(s) as on July 6, 2018. The same is available on the website of the Company at www.sonata-software.com and also available on the website of Karvy Computershare Private Limited ("Karvy") at www.evoting.karvy.com. The dispatch of Notice of AGM has been completed on July 19, 2018.

Remote E-Voting

- It may please be noted that the business to be transacted at the AGM will also be transacted electronically through e-voting services provided by Karvy. Members are requested to refer to Annexure II of the Notice of AGM dated July 3, 2018 regarding the process and manner of e-voting.
- The remote e-voting shall commence from 09.00 a.m. (IST) on Friday, 10th August, 2018 upto 5.00 p.m. (IST) on Sunday, 12th August, 2018. During this period, members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by Karvy thereafter. The voting rights of members shall be in proportion to the equity shares held by them as on Monday, 6th August, 2018 (cut-off date). Any person who is a Member of the Company on the cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice to AGM.
- The persons who have acquired shares and have become Members after the dispatch of Notice and holding shares as of the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@karvy.com.
- The facility of voting through Poll will be provided at the AGM. Members attending the Meeting and who have not cast their vote earlier by remote e-voting shall be able to vote at the Meeting.
- A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the Meeting.
- In case of queries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for members available at evoting.karvy.com or contact Mr Anandan K. of Karvy at 040-6716-1591 or 1800 345 4001 (toll free), E-mail: anandan.k@karvy.com. In case of any grievances members may write to the Company Secretary at investor@sonata-software.com.
- The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, 6th August, 2018 to Monday, 13th August, 2018 (both days inclusive) for determining the entitlement of the shareholders to the final dividend for the financial year 2017-18.

Date : 19/07/2018
 Place : Bengaluru

For Sonata Software Limited
 Kundan K Lal
 Company Secretary

MAN INFRACONSTRUCTION LIMITED
 12th Floor, Krushal Commercial Complex, G. M. Road, Chembur (West), Mumbai - 400 089
 Website: www.maninfra.com; Investor Relation Contact: investors@maninfra.com
 Corporate Identity Number: L70200MH2002PLC136849 Tel: +91 22 42463999 Fax: +91 22 25251589

NOTICE

The notice is hereby given that:

- The 16th Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Tuesday, 14th August, 2018 at 10.00 A.M. at Balhawan, Ghatkopar Balkan Ji Bari Marg, Opposite Rajawadi Garden, Ghatkopar East, Mumbai - 400 077 to transact the businesses, as set out in the Notice of AGM;
- Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for F.Y. 2017-18 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The same is also available on the Company's website www.maninfra.com. Physical copies of the Notice of AGM and Annual Report for F.Y. 2017-18 have been sent to all other members at their registered address in the permitted mode. The dispatch of Notice of AGM and Annual Report has been completed on Thursday, 19th July, 2018.
- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date Tuesday, 7th August, 2018, may cast their vote electronically on the Ordinary/Special Business as set out in the Notice of AGM through electronic voting system of National Securities Depository Limited (NSDL) from a place other than the venue of AGM ("remote e-voting"). All the members are informed that:
 - the Ordinary and the Special Business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;
 - the remote e-voting shall commence on Friday, 10th August, 2018 at 9.00 a.m.;
 - the remote e-voting shall end on Monday, 13th August, 2018 at 5.00 p.m.;
 - the cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Tuesday, 7th August, 2018;
 - any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, 7th August, 2018, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or rajivr@nsdl.co.in. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user ID and password can be used for casting votes;
 - members may note that: a) the remote e-voting module shall be disabled by NSDL after the aforesaid date and time for voting i.e., e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m on Monday, 13th August, 2018 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper;
 - the notice of AGM is available on the Company's website www.maninfra.com and also on the NSDL's website www.evoting.nsdl.com; and
 - in case of queries, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members at the Downloads Section of <https://www.evoting.nsdl.com> or call on toll free no.: 1800 22 2990 or contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 at the designated email IDs: evoting@nsdl.co.in or rajivr@nsdl.co.in or at telephone nos. 022 24994600/022 24994738 who will also address the grievances connected with the voting by electronic means. Members may also write to the Company Secretary at investors@maninfra.com or at the Registered Office address.
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is also hereby given that the Register of Members of the Company and Share Transfer Books will remain closed from Wednesday, 8th August, 2018 to Tuesday, 14th August, 2018 (Both days inclusive) for the purpose of Annual General Meeting for financial year 2017-18.

By order of the Board of Directors
For Man Infraconstruction Limited
 Sd/-
Durgesh Dingankar
 Company Secretary

Date : 19th July, 2018
 Place : Mumbai

